

FIRST INFORMATION REPORT**(Under Section 154 Cr.P.C.)**

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): ठाणे शहर**P.S.(ठाणे):** महात्मा फुले चौक**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0628**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 13/06/2024 16:32

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय दंड संहिता १८६०	३२४
	2	भारतीय दंड संहिता १८६०	५०४

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**1. Day(दिवस):** गुरुवार**Date From (दिनांक पासून):** 13/06/2024**Time Period** पहर 4**Date To (दिनांक पर्यंत):** 13/06/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

11:30 बजे

Time To (वेळेपर्यंत):

12:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**Date (दिनांक):** 13/06/2024**Time (वेळ):** 15:00 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 044**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 13/06/2024 16:32 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

उत्तर, 2 किमी

Beat No. (बिट क्र.):**(b) Address (पत्ता):** KDMC च्या बैलबाजार येथील ,वैकुंठधाम या स्मशानभूमीमध्ये,कल्याण पश्चिम**(c) In case, outside the limit of this Police Station, then**

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):**District(State) (जिल्हा(राज्य)):**

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): अजय विनायक पारखे

(b) Father's Name (वडील चे नाव) :

विनायक पारखे

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1994

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	रू नं2, माळसाई चाळ, कोपर, डोंबिवली पुर्व मोनं961919694, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	रू नं2, माळसाई चाळ, कोपर, डोंबिवली पुर्व मोनं961919694, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-9619196942

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	सुरेश प-हाड		पालक का नाम : प-हाड	1. नेतीवली, आनंदनगर, कल्याण पुर्व, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी अजय विनायक पारखे, वय-30 वर्षे, व्यवसाय-खाजगी नोकरी, राह. ठि. रु. नं. 2, माळसाई चाळ, कोपर, डोंबिवली पूर्व मो. नं. 9619196942 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद लिहून देतो की,

मी वरिल दिले पत्त्यावर माझी आई श्रीम. जयश्री विनायक पारखे, वय 56 वर्षे असे रहावयास आहोत. मी कल्याण-डोंबिवली महानगरपालीकेच्या बैलबाजार येथील वैकुंठधाम या स्मशानभूमीमध्ये प्रेतावर अंत्यविधी करण्याचे कंत्राटी पध्दतीवर खाजगी नोकरी करतो. माझे सोबत सुरेश प-हाड राह. आनंदनगर, नेतीवली कल्याण पूर्व हेदेखील अंत्यविधी करण्याचे काम करतात. काल दिनांक 12/6/2024 रोजी रात्री 08.00 वा. स्मशानभूमीमध्ये एक बाँडी आल्याने मी माझे सहकारी सुरेश प-हाड यांना फोन करून बोलाविले होते. त्या कारणावरून आमच्यात काल बोलाचाल होवून भांडणे झाली होती.

दिनांक 13/06/2024 रोजी सकाळी 09.00 वा. कल्याण-डोंबिवली महानगरपालीकेच्या बैलबाजार येथील वैकुंठधाम या स्मशानभूमीमध्ये कामावर आलो. सुरेश प-हाड हे तेथे सकाळी 11.30 वा. कामावर आले. व काल तु मला फोन का केलास? तुला बाँडी जाळता आली नाही का? असे बोलून मला शिवीगाळ करू लागले त्यावेळी मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत असताना सुरेश प-हाड यांनी तेथे स्मशानभूमीचे बाजुला पडलेले लाकडी दांडके उचलून माझे डोक्याचे उजव्या बाजुला कपाळावर डोळ्याजवळ मारला. त्यामुळे माझे डोक्यातून रक्त येवू लागले. तेव्हा तो तेथून पळून गेला. सदरबाबत मी सुरेश प-हाड यांचे शेट महेश तेलावणे यांना मोबाईलवर फोन करून माहिती दिली व तेथून तात्काळ दवाउचाराकरीता रुक्मीणीबाई रुग्णालय कल्याण येथे गेलो. तेथे माझेवर प्रथमोपचार करण्यात आला असून मी सुरेश प-हाड याचेविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो आहे.

तरी दि. 13/06/2024 रोजी सकाळी 11.30 वा. सुमारास कल्याण-डोंबिवली महानगरपालीकेच्या बैलबाजार येथील वैकुंठधाम या स्मशानभूमीमध्ये मी कामावर असताना माझे ओळखीचे सुरेश प-हाड राह. नेतीवली, आनंदनगर, कल्याण पूर्व हे तेथे येवून काल झालेल्या भांडणाचा मनात राग धरून, 'काल तु मला फोन का केलास? तुला बाँडी जाळता आली नाही का?' असे बोलून शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने डोक्याचे उजव्या बाजुस कपाळावर मारून दुखापत केली. म्हणून माझी त्याचेविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र. 2 मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)**(1) Registered the case and took up the investigation:**

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

KIRAN BABASAHEB BHISE

Rank (पद): SI (Sub-Inspector)

No.(क्र.):

to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम

खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): SHAILASH DAYANAN

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen)(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)